

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क
दस्तावेजाच्या आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण
करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा. क्र. उमपा/करवि/यु. ७/१३६/२०२३
दिनांक: ०७/२०२३

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ५०डीआय०१०८४२७०० (५०/१०४४) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. दीपक जयकिशन शर्मा अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ ४८८ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबीचा तपशिल दर्शविणारा खातेउतारा सोबत जोडला आहे.

३) श्री. अजय जयकिशीन शर्मा राहणार. साईक्रिपा सोसायटी प्लॉट नं.२ उल्हासनगर-४ यांनी दिनांक: १३/०७/२०२३ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र.४१२०२३०००१२३९८ सादर केलेला अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री. अजय जयकिशीन शर्मा अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

ब) श्री./श्रीम. दीपक जयकिशीन शर्मा (लिहुन देणार) व श्री. अजय जयकिशीन शर्मा (लिहुन घेणार) यांचे दरम्यान सि. नं. ११९ दिनांक: ०७/०७/२०२३ श्री. बिपीन डी. अग्रवाल यांचे समक्ष करणेत आलेले नोटरी बक्षीसपत्र खरेदीखताची छायांकित प्रत.

क) नोटरी श्री. बिपीन डी. अग्रवाल यांचे समक्ष (अ. क्र. १२१ दिनांक: ०७/०७/२०२३ करण्या आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत.

ड) दिनांक: १३/०७/२०२३ रोजीचे बिल्लंबातमी या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

इ) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: १३/०७/२०२३

उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

लिपिक

४) सदर मिळकत श्री. अजय जयकिशीन शर्मा यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ५०डीआय०१०८४२७०० (५०/१०४४) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री. अजय जयकिशीन शर्मा या नावाची नोंद करणेस कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्राच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ५०डीआय०१०८४२७०० (५०/१०४४) अन्वये नोंद असलेल्या मालमत्ताकरीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री. अजय जयकिशीन शर्मा या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजूरी मिळावी.

कर निरीक्षक

कर निरीक्षक यांचे अहवालानुसार प्रस्तावित

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Chk. S. No.	570-10
Paid Rs.	155,508/100
Receipt No.	2108



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT-7: 136 :2023
Token No. 41202300012398
To,

Date: 21 / 7 /2023
Sr. No: 50/1044

Shri/Smt. Ajay Jaikrishin Sharma
SAIKRIPA SOC. FLAT.2
Ulhasnagar - 421004.

Sub : Mutuation of Entry as a Owner/ Occupier in respect of Property bearing Sr. No. 50DI010842700 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated.13/ 07 /2023

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. DEEPAK JAIKISHAN SHARMA Under Serial No. 1044 Ward. 50 Prop.No- 50DI010842700 as a person primarily liable to Property Tax. The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents

- | | | |
|---|----------|--------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance. | No. | Dt. |
| 2. Conveyance Deed (CD) | No. | Dt. |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. | Dt. |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No. | Dt. |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. | Dt. |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No. | Dt. |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. | Dt. |
| 8. Letter of Administration granted by court | No. | Dt. |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. | No. | Dt. |
| 10. Possession Letter | No. | Dt. |
| 11. Indemnity bond / Relinquishment of rights | No. | Dt. |
| 12. Objection Notice published in the News paper Namely. Bittanbatmi | No. 121 | Dt. 07/07/23 |
| 13. Notary Gift Deed | No. | Dt. 13/07/23 |
| 14. Applicant Pratidyapatra | No. 119 | Dt. 07/07/23 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary. | No. | Dt. 13/07/23 |
| Agreement For Sale . | No. | Dt. |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation